

FUTURE CONSUMER LIMITED

Corporate Office : 3rd Floor, Sobo Brand Factory, Near Haji Ali, Pt. Madan Mohan Malviya Road, Tardeo, Mumbai - 400 034 (T) +91 22 6620 1410

Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Off JVLR, Jogeshwari (East), Mumbai - 400 060 (T) +91 22 6644 2200 | (F) +91 22 6644 2201 | www.futureconsumer.in | CIN: L52602MH1996PLC192090

11th November, 2022

To, Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001. <u>Scrip Code: 533400</u> To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 <u>Scrip Code: FCONSUMER</u>

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper publications for Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022 published in Free Press Journal and Navshakti dated November 10, 2022.

Kindly take the same on records and acknowledge receipt of this letter.

Thanking you,

Yours truly, For **Future Consumer Limited**

Rajendra Bajaj Chief Financial Officer

Encl.: As above

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | NOVEMBER 11, 2022 II-9

PRIVATE SALE NOTICE

Private Sale of Assets of Great Unison Contractors India Private Limited ('Great Unison') is initiated. Great Unison Contractors India Private Limited is ndergoing liquidation under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016, The assets are located inside Chennai Port Trust, Chennai, Ass ncludes Plant & Machinery and office equipment's. Plant & Machineries

Sr. No.	Particulars	Quantity
1	Rod Bending Machine - Spartan Gladitor Model SBM52V	1
2	MS Support sheet - 5kgs weight	45
3	MS Panel, box channel (100 mm) - scrap	20
4	Compression Testing Machine - 200 Tons	1
5	Sieve Shaker	1
6	Sieves	5
7	Hot Air Oven	1
8	Cooking Gas Cylinder	2
9	Electronic Weighing Scale - Arasan make	1
10	Arc Welding machine - Toshnon make - Arc 400	1
11	Concrete vibrator motor	1
12	2 HP water pump	2
13	Tripod Stand	2
14	Level Checker - Pentax make	1
15	Oil Engine - Greaves make, 1.1.KW, 300 RPM	1
16	Flood light	6
17	Wooden Fuse Board	1
18	Mercury lamp	3
19	Cube Mould - steel	15
20	Concrete Hand Drilling machine	2
21	4 core cable - 50mtrs approx.	50
22	Sledge Hammer - 10 Pound	1
23	Small cutting machine, BOSCH make	1
24	20 feet container	2
25	Scrap DB stand	10
26	LDB Box	1
27	Fire extinguisher - scrap	1
28	Office table . 4x3	5
29	1.5 tons Split AC - Daikin make	1
30	Executive chair	5
31	Slotted angle storage rack, 7x3	1
32	Switch Box	1
33	AC outdoor unit	1

II. Office Equipment's

Sr. No.	Particulars	Quantity
1	Wooden Almirah	2
2	Dining Table, Glass Top plus 4 chairs	1
3	32TV, Skywork make	1
4	Washing Machine, Godrej Make, 6 kgs	1
5	Refrigerator, Godrej Make, 165 lit	1
6	Water Filter, Aqua Guard make, Geneus	1
7	Copier Canon make C 3020	1
8	Plastic Centre Table	1
9	Coffee Maker	1
10	Laptop	5

e interested, please contact Dipti Mehta, liquidator of Great Unison on <u>dipti@mehta-mehta.com/</u> legal2@mehta-mehta.com or contact on 022-66119620 for more details of assets and price. Last date for informing the liquidator of the interest in inspection of the assets is 15.11.2022. Dipti Mehta

Liquidator

Great Unison Contractors India Private Limited

Place: Mumbai Date: 11.11.2022.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that our client intends to purchase and acquire from MR.

KISHORE KUNDÁŇ SIPPY IN HIS CAPACITY AS EXECUTOR OF THE ESTATE OF LATE KUNDAN HASHMATRAI SIPPY, having address at B-143. Tahnee Heights CHS, 66 Nepean Sea Road, Mumbai - 400 006 AND MR. KISHORE KUNDAN SIPPY, having address at B-143, Tahnee Heights CHS, 66 Nepean Sea Road, Mumbai - 400006, (the "Transferors") their right title and interest in the two premises described in the Schedule hereunder written (collectively, "said Premises").

The Transferors have represented to our client that:

- (I) Premises No.16 (defined below) is mortgaged with IndusInd bank, Andhen (East) branch, to secure credit facilities availed by Swaraaj Fashions Private Limited.
- Premises No.63 (defined below) is mortgaged with Aditya Birla Finance Limited to secure credit facilities availed by the Transferors.
- (iii) The original Agreement for Sale executed by Prerna Premises Private Limited (i.e., the builder) in favour of Parrys Eastern Private Limited (i.e. the Transferors' predecessor in title) in respect of said Premises No.16 is lost /misplaced ("Misplaced Title Deed"), and cannot be found despite diligent search.

Any person having any claims, dispute or right in respect of the said Premises described in the Schedule hereunder written or any part thereof or Misplaced Title Deed, by way of inheritance, share, sale, exchange, mortgage, charge, lease, sub-lease, tenancy, lien, licence, gift, trust, maintenance, easement, possession or encumbrance or development rights or any other arrangement, attachment injunction, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Arbitral Tribunal, Revenue or Statutory Authority, right of prescription of pre-emption or under any agreement or other disposition, loans, advances howsoever or otherwise any encumbrance whatsoever is required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date of publication hereof, failing which the sale and transfer of the said Premise hereunder shall be completed in favour of our client without any reference or recourse to such claims, disputes or objects and the same, if any, shall be considered to have been waived, abandoned and /or not binding on our client.

THE ABOVE REFERRED SCHEDULE: (Description of the said Premises)

1. 10 (ten) shares of face value of Rs 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs 500/- (Rupees Five Hundred Only) bearing distinctive Nos. 101 to 110 (both inclusive), bearing Share Certificate no. 126 issued by "Backbay Premises Co-operative Society Limited", a society registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1969 bearing no. 'BOM/GEN/1006 of 1977' ("Society"), together with all rights, privileges and benefits incidental to the membership of the said Society and all other incidental rights attached to the said Shares and also together with sinking fund, if any **TOGETHER WITH** Office No. 16 admeasuring 1,360 square feet (carpet area) ("**Premises No. 16**") on the 1st floor of the building known as uilding") situated on all that piece and



(अनुज्ञापन अतिक्रमण निर्मुलन खाते) एम/पूर्व विभाग स्वारस्य अभिव्यक्ती

जाहीरात

विषय: एम/पूर्व विभागामध्ये अतिक्रमण निर्मुलन वाहानावर अशासकीय संस्थेकडून माहे ०१.१२.२०२२ ते ३१.०३.२०२३ पर्यंत कामगार घेण्याबाबत.

एम/पूर्व विभागामध्ये अतिक्रमण निर्मुलन वाहनावर अशासकीय संस्थेकडून कामगार घेण्याबाबत एका अशासकीय संस्थेची निवड करण्याकरीता, सदर वाहनावर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या तसेच एम/पूर्व विभाग कार्यालयाचा कार्यक्षेत्रात नोंदणीकृत असणाऱ्या इच्छुक स्थानिक नोंदणीकृत अशासकीय संस्था, नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, रोजगार सेवा सहकारी संस्था, औद्योगिक सेवा सहकारी संस्था इत्यादी संस्थाकडन त्यांची पात्रता यादी तयार करून सोडत पध्दतीने निवड करून काम करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या निवड झालेल्या संस्थेकडून प्रति दिन सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत एकूण - १२ कामगारांची आवश्यकता आहे.

अर्जाचा नमुना एम/पूर्व विभाग कार्यालयातील दुसरा मजला, वरिष्ठ निरीक्षक अनुज्ञापन (अति. निर्म्.) यांच्या कार्यालयात रुपये १०००/-अधिक ५% GST रोख स्वरूपात (ना परतावा) दि. ११.११.२०२२ ते १८.११.२०२२ सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत मिळू शकेल. निकशानुसार पात्र संस्थेच्या सूचीमधून सोडत पध्दतीने यशस्वी झालेल्या संस्थेच्या कामाचे वाटप संबंधीत विभागाचे सहाय्यक आयुक्त, योजनेच्या अटी व शर्ती नुसार करतील. नमूद केलेल्या कार्यालयीन कालावधीनंतर दाखल करण्यात आलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. सोडत पध्दतीची निकाल प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त एम/पूर्व विभाग यांना राहतील.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक १८.११.२०२२ (दुपारी १.०० वाजेपर्यंत).

> सही/-सहाय्यक आयुक्त एम/पूर्व विभाग एम/पूर्व विभाग कार्यालय इमारत, म. तु. कदम मार्ग, गोवंडी (प.) म्ंबई-४०० ०४३.

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

पीआरओ/1859/एडीव्ही./2022-23

FUTURE CONSUMER LIMITED

CIN: L52602MH1996PLC192090

Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060. | Tel. No.: +91 22 40552200 | Fax No.: +91 22 40552201 Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

	and the second sec	n lakhs except	per share data)
	For the	For the	For the Six
Particulars		Quarter ended	
Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	10,043.96	45,000.13	20,470.78
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,945.61)	(2,529.27)	(8,962.37)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(14,456.27)	(2,529.27)	(23,421.39)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(14,226.93)	(2,546.29)	(23,741.08)
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	(14,220.54)	(2,543.18)	(23,769.67)
Equity Share Capital			
Earnings Per Share (of Rs.6/- each) for			
continuing operations after exceptional item			
Basic (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Diluted (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for			
continuing operations before exceptional item			
Basic (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)
Diluted (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)
Key Standalone financial information of the Holding Com	ipany		(Rs. In lakhs)
	For the	For the	For the Six
	Quarter ended	Quarter ended	Months ended
Particulars		Sept 30, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Revenue from operations	1,773.06	31,777.77	4,008.37
Profit / (Loss) before Tax	(16,790.44)	(646.68)	(24,604.61)
Total comprehensive income	(16,790.44)	(646.72)	(24,604.61)
Note :			

PUBLIC NOTICE General public is hereby informed that due to certain unavoidable circumstances, the Public Auction (of pledged ornaments-NPA accounts) by our client M/s. Muthoot Finance Ltd. scheduled for 5th November 2022 stands postponed and re-scheduled for 10th December 2022. The place and time of Public Auction shall remain the same, as already notified to the concerned borrowers. In case of any clarification, the interested persons may contact the concerned branch office of our client

Kohli & Sobti Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024

Note: Customers can release their pledged omaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact Email ID: auctiondelhi@muthootgroup.com or Call at 7834886464,7994452461.

Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai 400 070". The same is to be read as in the name of "IDBI Trusteeship Service Limited having its Registered Office at Asian Building, Ground Floor, 17, F Kamani Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001". Rest all terms and conditi and contents of the said Notice shall remain same and unchanged Authorised Officer Date: 11th November, 2022 For IDBI Trusteeship Services Limited Place: Mumbai

IDBI TRUSTEESHIP SERVICES LIMITED Asian Building, Ground Floor, 17, R, Kamani Marg, Ballard Estat Mumbai – 400001

CORRIGENDUM

09/11/2022 in Free Press Journal + Navshakti is wrongly published in the Nam

of "Edelweiss Housing Finance Limited having its registered office at Tower 3

ence to the Sale Notice for the sale of Immovable Property published dat

FUTURE MARKET NETWORKS LIMITED CIN: L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 Email: info.fmnl@futuregroup.in | Tel: 022-40552200 | Fax -022-40552201 | website: www.fmn.co.in

OF UNAUDITED FINAN	CIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX	MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022
		(₹ In Lakhs) Except EPS
	STANDALONE	CONSOLIDATED

Sr.	Bertleylere	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
		September 30,	June 30,	September 30,	March 31,	September 30,	June 30,	September 30,	March 31,
		2022	2022	2021	2022	2022	2022	2021	2022
1	Total Income from Operations	2,072.38	2,169.37	1,964.19	8,066.91	2,201.21	2,309.64	2,113.03	8,525.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	275.96	550.08	290.63	(35.48)	350.74	617.86	336.02	(1,424.81)
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	275.96	550.08	290.63	(35.48)	386.11	648.77	131.24	(1,544.12)
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	192.17	470.61	158.13	(1,237.04)	386.11	648.77	131.24	(1,544.12)
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	192.17	470.61	158.13	(1,236.67)	299.37	563.72	13.90	(2,803.68)
6	Equity Share Capital	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44
7	Reserves (excluding Revaluation Reserve)								
	as shown in the Audited Balance Sheet								
	of the previous year	-	-	-	1,577.76	-	-	-	(1,571.88)
8	Earnings Per Share (of ₹10/- each)								
	(not annualised)								
	1. Basic:	0.33	0.82	0.27	(2.15)	0.50	0.96	0.01	(4.91)
	2. Diluted:	0.33	0.82	0.27	(2.15)	0.50	0.96	0.01	(4.91)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended September 30. 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEB Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and w.nseindia.com) and the website of the Company at www.fmn.co.in.

By orde For Future Market Networks Limited Sd

Date : November 10, 2022 Place : Mumbai

lote :

EXTRACT

Sunil Biyan Directo (DIN: 00006583)

ND in Lo

E ION EXCHANGE Refreshing the Planet



Mahalaxmi, Mumbai - 400 011. | www.ionexchangeglobal.com | CIN: L74999MH1964PLC014258

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022

-							INR in Lacs
				Stand	lalone		
Sr.	Particulars		Quarter Endec		Half Yea	r Ended	Year Ended
No	. Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Revenue from operations	41,769	35,797	36,472	77,566	66,529	150,936
2.	Other income	1,086	1,788	993	2,874	1,970	4,613
3.	. Total income	42,855	37,585	37,465	80,440	68,499	155,549
4.	Profit before tax	4,639	4,240	4,103	8,879	7,850	20,875
5.	Net profit after tax	3,405	3,112	3,008	6,517	5,753	15,422
6.	Total comprehensive income	3,370	3,075	3,032	6,445	5,801	15,275
7.	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467	1,467	1,467
8.	Other equity (excluding revaluation reserves)						75,275
9.							
	[Refer note 2]						
	a) Basic EPS (INR)	27.70	25.31	24.47	53.00	46.79	125.44
	b) Diluted EPS (INR)	27.70	25.31	24.47	53.00	46.79	125.44
	EXTRACT OF CON		EINANCIA	I REQUITO			
	THE QUARTER AND H	ALF YEAK E	INDED 301	H SEPTEM	BER 2022		
							INR in Lacs
					lidated		
Sr.			Quarter Ended		Half Yea		Year Ended
No		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
-		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Hevenue from operations		38,240	37.819	83,001	69,231	157.687
-	Revenue from operations	44,761					
2.	Other income	813	1,488	791	2,301	1,515	4,170
3.	Other income Total income	813 45,574	1,488 39,728	791 38,610	2,301 85,302	1,515 70,746	4,170 161,857
3. 4.	Other income Total income Profit before tax	813 45,574 5,191	1,488 39,728 3,850	791 38,610 3,817	2,301 85,302 9,041	1,515 70,746 7,143	4,170 161,857 21,691
3. 4. 5.	Other income Total income Profit before tax Net profit after tax	813 45,574 5,191 3,870	1,488 39,728 3,850 2,738	791 38,610 3,817 2,723	2,301 85,302 9,041 6,608	1,515 70,746 7,143 5,046	4,170 161,857 21,691 16,169
3. 4. 5. 6.	Other income Total income Profit before tax Net profit after tax Total Comprehensive Income	813 45,574 5,191 3,870 3,935	1,488 39,728 3,850 2,738 2,794	791 38,610 3,817 2,723 2,808	2,301 85,302 9,041 6,608 6,729	1,515 70,746 7,143 5,046 5,156	4,170 161,857 21,691 16,169 16,069
3. 4. 5.	Other income Total Income Profit before tax Net profit after tax Total Comprehensive Income Paid-up equity share capital	813 45,574 5,191 3,870	1,488 39,728 3,850 2,738	791 38,610 3,817 2,723	2,301 85,302 9,041 6,608	1,515 70,746 7,143 5,046	4,170 161,857 21,691 16,169

32.89

23.64

23.13

56.52

56.52

43.27

43.27

137.30

137.30

SBI भारतीय स्टेट बैंक Dost Pinnacle, Gate No. 3, Pio Thane (W) 400 604. e-mail : ra	i ng Centre, Thane E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, secc.thane@sbl.co.in	Tree House Educat	ion	& Accessories Limited					
Unit No. 104, Vikas Premises Co operative Society Ltd. Near Horniman Circle, 11 Bank Street, Fort, Mumbai 400 001.	Date : November 10, 2022	Executive Director		Place : Mumbai Date : 9 th November 2022				Chairman and	Rajesh Sharma Managing Director
Place: Mumbai Mr. Suraj Iyer Date: 11/11/2022 M/s Ganesh & Co., Advocates	Place : Mumbai	Sd/- Amit Kumar Agrawal						For Ion Exchar	ige (India) Limited
Shares and also together with sinking fund, if any TOGETHER WITH Office No. 63 admeasuring 1,200 square feet (carpet area) (" Premises No.63 ") on the 6 th floor of the said Building; TOGETHER WITH four car parking stickers allotted (as per Society's Car Parking Policy dated 6.2.2017) in respect of the above premises.	Exchanges under Regulation 33 of the SEBI (I 2015. The full format of the Quarterly Finance	of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, cial Results are available on the Stock Exchange websites - d on the Company's website - www.futureconsumer.in By Order of the Board For Future Consumer Limited	3)	1) The above is an extract of the detailed format of the 30 th September 2022 filed with BSE Limited and Nationa Board of India (Listing Obligations and Disclosures Requ results for the quarter and half year ended 30 th Sept www.nseindia.com as well as on the company website at	l Stock Exchar irements) Reg ember 2022 a	nge of India Lin ulations, 2015. are available o	nited under Regu The full formats n the stock exc	llation 33 of the Secu of standalone and c change websites at	urities and Exchange onsolidated financial www.bseindia.com,
2. 10 (ten) shares of face value of Rs 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs 500/- (Rupees Five Hundred Only) bearing distinctive Nos. 441 to 450 (both inclusive), bearing Share Certificate no. 160 issued by the Society, together with all rights, privileges and benefits incidental to the membership of the Society and all other incidental rights attached to the said	Group is unable to determine the fair value consequent impact thereof on the results. Ho impact on the financial results for the quarter an		2)	auditors of the Company. The financial results are prepar 2013 and other recognised accounting practices and polic Earnings per equity share includes Ind AS impact of com- (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding (Staff Welfare)	cies. solidation of 2,	368,939 equity			
Nariman Point, Mumbai – 400021 within the limits of Greater Mumbai in the district and registration sub-district of Mumbai City bearing C.S. No. 1929 of Fort Division; AND	Private Limited (together referred to as 'JV') assets (As on March 31, 2022 Rs. 6,650.53 lak and due to non-availability of financial results	s Aussee Oats Milling Private Limited and Aussee Oats India of Rs. 6,346.68 lakhs including investments, loans and other ths). There is a dispute between the Group and said JV partners is for the quarter and period ended September 30, 2022, as a Non-there which is in direct extension of the quarter and period ended the	N 1)	Iotes:) The above financial results which are published in accor Regulations, 2015 ('Listing Regulations') have been revi the Board of Directors at their meeting held on 9 th Nover	ewed by the Au mber 2022. Th	udit Committee le above result	at a meeting hel s have been sub	d on 9 th November 20 jected to 'limited revi	22 and approved by ew' by the statutory
parcel of land or ground bearing Plot No. 225, Backbay Reclamation Scheme,	Note on Qualification in Review Report			-,					

DEMAND NOTICE

ne Authorised Officer of the Bank has issued demand notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 t be below mentioned borrower demanding outstanding amount within 60 days from the receipt of the said notice entioned as per details. The said notices are returned undelivered. Hence this publication of the notice is made for the the details of the said notices. he below mentio mentioned as per details. The s notice to the following Borrower.

S. No	Name of the Borrower & Address	Date of 13(2) Notice	Loan outstanding	Details of secured asset
1	Mr. Sunil Jiledar Yadav (1) F 1004, Shanti Heights, Plot 55, Sec 35, Kamothe, Tal. Panvel, Navi Mumbal, Thane. (2) Office No. 103, Gauri Complex, Plot No. 19, Sector 11, CBD Belapur 400706, Panvel. (3) B 703, S M Vision, Plot No. 166, Sector 09, Uive - 410206. Loan a/c 41161357429	NPA as on	Rs. 48,62,252.00 as on 07.11.2022	B 305, Gayatri Classic, Survey No. 9, Fene Village Near Commissioner Bunglow, Opp. Mansarovar Lake, Bhiwandi 421 302.
2	 Mr. Sunil Jiledar Yadav (1) F 1004, Shanti Heights, Plot 55, Sec 35, Kamothe, Tal. Panvel, Navi Mumbai, Thane. (2) Office No. 103, Gauri Complex, Plot No. 19, Sector 11, CBD Belapur 400706, Panvel. (3) B 703, S M Vision, Plot No. 166, Sector 09, Ulve - 410206. Loan a/c 41161428459 	NPA as on	Rs. 48,52,033.00 as on 07.11.2022	B 905, Gayatri Classic, Survey No. 9, Fene Village Near Commissioner Bunglow, Opp. Mansarovar Lake, Bhiwandi 421 302.
an sec ob Bo Da	rrower are hereby informed that Authorised Officer of the Bank d subsequently auction the Mortgaged Property/Secured asse iount as mentioned above within 60 days from the date of public tion 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or taining written consent of the Bank. This public notice is to be rrower is advised to collect Original Notice issued u/s 13(2 te: 10/11/2022 ce: Thane	ets as mention cation of this r otherwise the e treated as n	ned above if th notice. The Bor said secured otice u/s 13(2)	e Borrower does not pay the rower is also prohibited under assets stated above without of the SARFAESI Act, 2002.

Possession Notice (For Immovable Property) Rule 8-(1)

Nhereas, the undersigned being the Authorized Officer of I**IFL Home Finance Limited** (Formerly known as India Infoline Housin Finance Ltd.) (IIFL-HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac 2002 and in exercise of powers conferred under sector 3(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken pos-session of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's thoring in the subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the **"IIFL HFL"** togeth er with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets sha not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets

Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)	Description of the Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
Shaikh Mandar Mansion Mrs. Zeenat Alaudin Shaikh	All that piece and parcel of : H No, 2353, land admeasuring 400 Sq. Mtrs. Including structure thereon admeasuring 143.99 Sq. Mtrs., out of Survey No.112 (Old Survey No. 184) Hissa No. 3(Part) lying, Gulmohar Villa, Padman Nagar, Opp. Government Hospital, Agashi, Taluka Vasai, Virar West, Thane, Maharashtra, India-401303. Bounded By-East-Open Plot, West-Sai Krishna Bungalow, North-Riddhi Siddhi Apt, South-Open Plot	(Rupees One Crore Eighty Five Thousand Five Hundred	09-Aug- 2022	08-Nov- 2022
Commercial Centre, Pr	e contact to Authorised Officer at Branch Office: emium Park, Bolinji Agashi Road, Above OTV o.98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana. 2022 Sd/- Authorise:		est) - 40	13031 or

Tree House Education & Accessories Limited

Tree House Regd. Office: 101, Sapphire Plaza, Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle West, Mumbai - 400 056.

Earnings per equity share (EPS) (not annualised)

[Refer note 2] a) Basic EPS (INR)

b) Diluted FPS (INB)

Ē CIN No. L80101MH2006PLC163028 • Email: compliance@treehouseplaygroup.net

anhe Kadam, Badi Ilda Website: www.treehouseplaygroup.net

Statement o	f Financia	al Results	for the q	uarter and	l half yea	r ended S	eptember	30th, 202	22		(R	s. in Lakhs)
			Stan	dalone					Conso	lidated		
Particulars		Quarter Ende	d	Half Yea	r Ended	Yearly	0	uarter Ended	ĺ	Half Yea	r Ended	Yearly
	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Jun 2022	Unaudited 30th Sep 2021	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Sep 2021	Audited 31st Mar 2022	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Jun 2022	Unaudited 30th Sep 2021	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Sep 202	Audited 31st Mar 2022
Total income from operations (net)	161	224	157	384	296	1,838	161	224	157	384	295	1,838
Net profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(3,026)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(3,026)
Net profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,641)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,642)
Net profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,719)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,721)
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,719)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,721)
Paid up Equity Share Capital (Face Value of the share Rs.10 /- each)	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231
Reserves (excluding revaluation reserves*) Earnings per Share (of Rs.10 /- each) in Rs. Before exceptional Items						21,739			-			22,075
a). Basic b). Diluted	(9.18) (9.18)	(0.34) (0.34)	(2.79) (2.79)	(9.52) (9.52)	(4.47) (4.47)	(6.97) (6.97)	(9.18) (9.18)	(0.34) (0.34)	(2.79) (2.79)	(9.52) (9.52)	(4.48) (4.48)	(6.97) (6.97)
Earnings per Share (of Rs.10 /- each) in Rs. After exceptional Items	-					-						
a). Basic b). Diluted	(9.18) (9.18)	(0.34) (0.34)	(2.79) (2.79)	(9.52) (9.52)	(4.47) (4.47)	(6.43) (6.43)	(9.18) (9.18)	(0.34) (0.34)	(2.79) (2.79)	(9.52) (9.52)	(4.47) (4.47)	(6.42) (6.42)

* Reserves excluding revaluation Reserves.

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange(s) and the listed entity websites (www.bseindia.com / www.nseindia.com / w a) www.treehouseplaygroup.net.

The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companie (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

Exceptional and / or Extraordinary items adjusted in the statement of Profit and Loss in accordance with Ind-AS-Rules C)

For and on behalf of the Board of Directors

Jugal Bharat Shah

Executive Director

Place: Mumbai Date: 10th Nov 202

जाहीर सचना

आम्ही सौ. नेहा पंकज मुरपना यांच्या फ्लॅट, शेअर्स आणि प्रीमासेस यांच्या संदर्भात विशेषत: येथे लिहिलेल्या सूचीमध्ये वर्णन केलेल्या (''सदर परिसर'') टायटलची चौकशी करत आहोत.

कोणत्याही व्यक्तीचा सदर मालमत्तेच्या संदर्भात हक्क, टायटल आणि स्वारस्याचा दावा करीत असल्यास, विक्री, देवाणघेवाण, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, गहाण, भेट, भाडेकरू, ट्रस्ट, वारसा, मृत्यूपत्र, ताबा, गृहीतक, शुल्क, धारणाधिकार, सुलभता किंवा इतर कोणत्याही मार्गाने सदर जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात गोष्टीची माहिती येथे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी करणाऱ्यांना लिखित स्वरूपात येथे प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कागदोपत्री पुरावा/ पुराव्यासह कळवावे असे आवाहन केले आहे: अन्यथा असे कोणतेही कथित दावे/आक्षेप, स्वारस्ये किंवा मागण्या सर्व उद्देश आणि हेतूंसाठी माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल आणि त्यानुसार व्यवहार पूर्ण केला जाईल.

वरील संदर्भ दिलेली सूची :

सदर प्रीमासेस : मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्ह्यातील वांद्रे गावातील सी.टी.एस. क्रमांक ए/३४८ येथे स्थित जमिनीचे ते सर्व भाग आणि विभागावर ''प्रिम रोझ'' या इमारतीत, प्लॉट क्रमांक ४५०ए. १४ वा रोड. खार पश्चिम, मंबई ४०००५२ येथे असलेल्या आणि वसलेल्या ''प्रिम रोझ'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावर वसलेले, मापित ७३१.५२ चौरस फूट (चटई क्षेत्र), फ्लॅट क्रमांक ६०२ मधील संबंधित अधिकार, टायटल आणि स्वारस्यासह, २ (दोन) कार पार्किंगच्या जागा ''प्रिम रोझ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' च्या शेअर सर्टिफिकेट क्र. ८ अंतर्गत समाविष्ट प्रत्येकी रु. ५० (रुपये पन्नास) चे १० (दहा) पूर्ण पेड-अप शेअर्स, विशिष्ट क्रमांक ७१ ते ८० (दोन्ही समावेशी) आहेत.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी.

भिरवानी अँड कंपनी (एन. भिरवानी) २०४, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज, २४ वा आणि ३३ वे रोड जंक्शन, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५०.

FEDERAL BANK

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई डिव्हिजन दी फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई डिव्हिजन, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर॥, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१, ईमेल : mumlcrd@federalbank.co.in,

सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८, फोनः ०२२२२८४६६७६. २२२२८५३७१२, २२२२०२८४२७ स्पीड पोस्ट सह ए/डी

१) श्री कुणाल रवींद्र कपूर, रवींद्र कपूर यांचा मुलगा,

पत्ता १ : फ्लॅट क्र. ३०३, व्हिक्टोरिया, लोढा पॅराडाईज, साईनाथ नगर, माजिवडा, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०१

पत्ता २ : ए/४, गोकुळ मथुरा सीएचएस लि., जी. गुप्ते रोड, जयहिंद कॉलनीजवळ, गावदेवी, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२

पत्ता ३ : फ्लॅट १०४, अलगुज सोसायटी, पोखरण रोड क्र. २ लगत, पवार नगर, अपना बाजार, ठाणे-४००६१०.

पत्ता ४ : फ्लॅट क्र. २६०२, २६ वा मजला, डी-विंग, रुस्तमजी अज्जियानो, भिवंडी, नाशिक बायपास हायवे, माजिवडा, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०१

२) श्रीमती कोमल भरत जोशी, श्री कुणाल रवींद्र कपूर यांची पत्नी,

पत्ता १ : फ्लॅट क्र. ३०३, व्हिक्टोरिया, लोढा पॅराडाईज, साईनाथ नगर, माजिवडा, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०१

पत्ता २ : ए/४, गोकुळ मथुरा सीएचएस लि., जी. गुप्ते रोड, जयहिंद कॉलनीजवळ, गावदेवी, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२

पत्ता ३ : फ्लॅट १०४, अलगुज सोसायटी, पोखरण रोड क्र. २ लगत, पवार नगर. अपना बाजार. ठाणे-४००६१०.

पत्ता ४ : फ्लॅट क्र. २६०२, २६ वा मजला, डी-विंग, रुस्तमजी अज्जियानो, भिवंडी, नाशिक बायपास हायवे, माजिवडा, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०१

३) श्रीमती भारती केशवन मुद्लियार, श्री केशवन मुद्लियार यांची पत्नी,

पत्ता १ : फ्लॅट क्र. ३०३, व्हिक्टोरिया, लोढा पॅराडाईज, साईनाथ नगर, माजिवडा, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०१

पत्ता २ : ए/४, गोकुळ मथुरा सीएचएस लि., जी. गुप्ते रोड, जयहिंद कॉलनीजवळ, गावदेवी, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२

पत्ता ३ : फ्लॅट १०४, अलगुज सोसायटी, पोखरण रोड क्र. २ लगत, पवार नगर, अपना बाजार, ठाणे-४००६१०.

पत्ता ४ : फ्लॅट क्र. २६०२, २६ वा मजला, डी-विंग, रुस्तमजी अज्जियानो, भिवंडी, नाशिक बायपास हायवे, माजिवडा, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०१

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यांनतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम

१३(२) अंतर्गत सूचना.

तुम्ही १ ले मुख्य कर्जदार म्हणुन आणि तुम्ही २रे आणि ३रे हमीदार/सहकर्जदार/गहाणवटदार म्हणुन बँकेच्या नावे आवश्यक तारण करार/कर्ज दस्तावेज निष्पादित करून फ्लॅट खरेदीकरिता मानपाडा येथील तिच्या शाखेमार्फत फेडरल बॅंक लि., कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणीकत बॅंकिंग कंपनी जिचे नोंदणीकत कार्यालय आहे अलवाये येथे (यानंतर बँक असा उल्लेख) कडून १५.०६.२०१९ रोजी ९९,४५,०००/- (रुपये नळ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार मात्र) चे क्रमांक १६८१७३००००४७६८ सह फेडरल हाऊसिंग स्कीम (एफएचएस) कर्ज घेतले आहे

बँकेकडून घेतलेल्या वरीलसदर पत सुविधांच्या तारणापोटी तुम्ही १ले यांनी खालील स्थावर मिळकतींच्या संदर्भात गहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले आहेत. गहाण स्थावर मिळकतींचे वर्णन

बँकेकडून घेतलेल्या वरीलसदर पत सुविधांच्या तारणापोटी तुम्ही १ले यांनी खालील स्थावर मिळकतींच्या संदर्भात गहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले आहेत. ठाणे-२ च्या उपजिल्हा नोंदणीतील माजिवडा गाव, ठाणे तालुका, ठाणे जिल्ह्याचा सर्व्हे

क्र. १४/१ भाग, १५/२ भाग, १५/३ भाग, १५/४ भाग, १५/५ भाग, १६/२ए भाग,

		Standalone Financial R	Coulto IUI (II	<u>c u</u> udil			xcept for EPS)
1				0	Juarter Ended		Year Ended
2	P	articulars	30-0		- 1		31-03-2022
			(Una	audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
ſ	Total Income from operation	ons		138.15	130.65	239.07	2,090.52
T	Profit (Loss) before tax for	the period		(0.10)	61.92	(30.75)	(48.67)
t	Net Profit (Loss) for the pe	riod		0.39	37.21	(30.26)	(46.41)
T	Total Comprehensive Incor	me for the period		237.21	93.00	0.22	3.28
T	Paid-up equity share capita	al (Face Value of Rs.10/- each	n) 1.	,047.40	1,047.40	1,047.40	1,047.40
ľ	Basic and diluted EPS			2.26	0.89	0.00	0.03
22 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 . The format of the standalone financial results for the quarter ended on September 30, 2022 are available on the Stock Exchange bosite i.e. www.lakhotiapoly.in For and on behalf of the Board of Directors of Lakhotia Polyesters (India) Ltd st							
	e: Nashik : November 09. 2022					Mana	aging Director
_	e: Nashik : November 09, 2022	मुथुट हाऊसिंग फा नॉदणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४ सीआवएन क्र-युद्ध १२२केएल २०१ प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुल	/२०७४–७, मुथुट सं ०पीएलसी०२५६२४ र्गा संकुल–जी ब्लॉक	वेंटर, पुन्नेन र कॉपोरिट का	ोड, थिरुवनंथपुरम र्यालय: १२/ए०१,	Mana ट –६९५०३४, १३ वा मजला, प	aging Director DIN:00104576 गरिनी क्रेसेन्झो,
	November 09, 2022	नोंदणीकृत कार्यालय: टीसी क्र. १४ सीआयएन क्र-युद्ध्द्र्र्र्रस्केएल२०१	/२०७४–७, मुथुट रं ०पीएलसी०२५६२४ र्गा संकुल–जी ब्लॉक r@muthoot.com	वेंटर, पुन्नेन रं कॉर्पोरेट का ह (पूर्व), मुंव	ोड, थिरुवनंथपुरम र्यालय: १२/ए०१, बई-४०००५१. दूर	Mana _ - ६९५ ०३४, १३ वा मजला, प क्र. ०२२ – ६२७२८	aging Director DIN:00104576 गरिनी क्रेसेन्झो,
ज्याः रन्फ अंतग् म्रेळ	November 09, 2022	नौदणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४ सीआवएन क्र-युद्ध५१२२केएल०२१ प्लॉट क्र. सी३८ व सी३९, बांद्रे कुल इंमेल आयडी: authorised.officer suga – IV (नियम ८(१) का. सिंग फायनान्स कंपनी लि. चे प्राधिकृत २०२९ (ऑक्ट क्र. ५४ सन २००२) अन्व हरून सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेप ांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेल १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या	/२०७४-७, मुथुट रं ०पीएलसी०२५६२४ १ां संकुल-जी क्लॉब @muthoot.com ब्ला सूचना (स् अधिकारी म्हणुन सि ये आणि कलम १३() मसून ६० दिवस पूर्ण झा नी आहे, म्हणुन कर्त नियम ८ अंतर्गत त्व	सेंटर, पुन्नेन रं कॉपोरेट का क (पूर्व), मुंख स्थावर मि स्थावर सि स्थावर सि वयुरिटायझेश (२२) सहवाचन (त्यानंतर येथी दार/हमीदार तंना प्रदान के	ोड, थिरुवनंथपुरम र्यालय: १२/ए०१, बई-४०००५९. दूर् रिक्रकतीकरित न ॲण्ड रिकन्ट्र्व्य ता सिक्युरिटी इंटरेस्ट ल खालील मयुद कः आणि सर्वसामान्य लेल्या अधिकाराचा	Mana - ६१५ ०३४, १३ वा मजला, प १३ वा मजला, प प्रक्र. ०२२- ६२७२८ T) ा- ऑफ फायनाानि (एन्फोर्समेंट) रुल्स, र्त्वरा, इसीदारांना बो। जनतेला सूचना या; वापर करुन येथील	aging Director DIN:00104576 गारिनी क्रेसेन्झो, (५१७ २००२ चा नियम इ लाविष्यसाठी मागर्ण द्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्य
याः स्पत्न मेळ म.	November 09, 2022	नौदणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४ सीआयएन क्र-युद्ध९२२केएल२०१ प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुल इंमेल आयडी: authorised.officen इ पत्र – IV (नियम ८(१) क . स्थिंग फायनान्स कंपनी लि. चे प्राधिकृत २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्व कल वरत्द् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपा रंगे राक्षम चुकती करण्यास कसूर केलेल १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या कर्जदार/हमीदाराचे नाव	/२०७४–७, मुथुट रं ०पीएलसी०२५६२४ तर्षे संकुल-जी क्लॉक राख्तापार्क्षे स्ट्रान (स् अधिकारी म्हणुन सि अणि कलम १३(१ सून ६० दिवस पूर्ण झा नी आहे, म्हणुन कर्ज नियम ८ अंतर्गत त्य मागणी सूचनेची तारीख	सेंटर, पुन्नेन रं कॉपोरेट का क (पूर्व), मुंख स्थावर मि स्थावर सि स्थावर सि वयुरिटायझेश (२२) सहवाचन (त्यानंतर येथी दार/हमीदार तंना प्रदान के	ोड, थिरुवनंथपुरम यांलय: १२/ए०१, बुई-४०००५१. दूर राठकतीकरित न ऑण्ड रिकन्ट्र्वस ल खालील नमुद क आणि सर्वसामान्व लेल्या अधिकाराचा के एकुण थकवाकी	Mana _= ६९५ ०३४, १३ वा मजला, प क्र. ०२२- ६२७२८ T) ान ऑफ फायनाति (एन्फोर्सॉसेंट) रुत्स, दंगर, इमीदारांना बो: जनतेला सूचना या; वापर करून येथील रक्कम र	aging Director DIN:00104576
ि सिंह के सम्बद्ध सिंह के सम्बद्ध	November 09, 2022	नौदणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४ सीआयएन क्र-युद्ध९२२रकेएल२०१ प्लॉट क्र. सी३८ व सी३९, बांद्रे कुल इंमेल आयडी: authorised.officen डपत्र – IV (नियम ८(१) कृत सेंग फायनान्स कंपनी लि. चे प्राधिकृत २००२ (ॲवट क्र. ५४ सन २००२) अन्य कन वरतः सूचना प्राप्त श्राप्त्याच्या तारखेपा रांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेल १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या कर्जदार/हमीदाराचे नाव शांतिलाल पांचाळ, शांतिलाल मुलचंद	/२०७४–७, मुथुट रं ०पीएलसी०२५६२४ तर्षे संकुल-जी क्लॉक राख्तापार्क्षे स्ट्रान (स् अधिकारी म्हणुन सि अणि कलम १३(१ सून ६० दिवस पूर्ण झा नी आहे, म्हणुन कर्ज नियम ८ अंतर्गत त्य मागणी सूचनेची तारीख	सेंटर, पुड़ेन र कॉपोरेट का रु (पूर्च), सुंर स्थावर मि स्थावर सि स्थावर सि व्यारंतर येथे दार/हमीदार तंना प्रदान के रू. म	ोड, थिरुवनंथपुरम र्यालय: १२/ए०१, बई-४०००५९. दूर् रिक्रकतीकरित न ॲण्ड रिकन्ट्र्व्य ता सिक्युरिटी इंटरेस्ट ल खालील मयुद कः आणि सर्वसामान्य लेल्या अधिकाराचा	Mana ६९५ ०३४, १३ वा मजला, प फ्र. ०२२-६२७२८ T) ान ऑफ फायनाानि (एनफोर्सोंट) रूस. र्तदार/हमीदारांन बौंग वापर करुन येथील रक्कम र (aging Director DIN:00104576 गारिनी क्रेसेन्झो, (५१७ २००२ चा नियम इ लाविष्यसाठी मागर्ण द्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्य
याः न्फ नंतग चन् नंतग	November 09, 2022 November 09, 2022	नौदणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४ सीआयएन क्रयुद्ध९२२केएल२०१ प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुत्ल इंमेल आयडी: authorised.officen इपत्र – IV (नियम ८(१) क. रेजर क. ५४ सन २००२) अन्व २००२ (ॲवट क्र. ५४ सन २००२) अन्व २००२ (स्वर क्र. ५४ सन २००२) अन्व २००२ (स्वर क्र. ५४ सन २००२) अन्व २००२ सदर, यूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपा तंगी रक्षम चुकती करण्यास कसूर केलेल १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या कर्जदार/हमीदाराचे नाव धातिलाल पांचाळ, शांतिलाल मुलचंद तंगाळ ती) चे वर्णन: गाव धसाई, तालुका शहपुर, १७२/२/१ (भाग), १७२/२/२ (भाग) (४ धासक जीमनीवर बांधकामित कर्म रेसिइन ट परिसर क्र. ४०४, मोजमापित अंदांत्रे ४५:	/२०७४-७, मुखुट सें जपीएलसी०२५६२४ तां संकुल-जी क्लॉक क्रा सूचना (स अधिकारी म्हणुन सि आणि कलम १३(१ आणि कलम १३(१ तारीख २५-जून-२०२२ द, जि. ठाणे येथे वसले , १७२/२/३, १७२/	सेंटर, पुरोन रं कॉर्पोरेट का 6 (पूर्व), सुंर न्थावर मि न्थावर कि विद्यिरायझेश २२) सहवाच त्यानंत येथी त्यार/हमीदार गंना प्रदान ने रू. मा र ल्या आणि गि (२/४, १७२, या सेक्टर क्र.	ोड, थिरुवनंथपुरम- यांलय: १२/ए०१, दूर संक्र ारीकरित, दूर संक्र ारीकरित, दूर ल खालीन नमुद क आणि सर्वसामान्य लेल्या अधिकाराचा रे५.०२,०७६/– ४–जुलै -२०२२ रोजी थ्येत सल्हें क्र. १६६, /२/५, १९२/२/६,	Mana - ६१५ ०३४, १३ वा मजला, प ९३ वा मजला, प प्रकोर्समेंट) रुल्स (एन्कोर्समेंट) रुल्स (एन्कोर्समेंट) रुल्स (एन्कोर्समेंट) रुल्स त्वापर करुन येथील वापर करुन येथील रक्कम व वापर करुन येथील (१/१, १६६/१/२, १७२/२/७, १७२ गाच्या बिल्डिंग मधील (१/१, १६६/१/२, १७२/२/७, १७२ वाच्या क्रि	aging Director DIN:00104576 प्रारिनी क्रेसेन्झो, :५१७ शेयल ॲसेटस ॲण्ड ताविण्यासाठी मागर्ण द्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्य कब्जाची तारीख ०८-नोव्हें-२०२२ १६६/२, १६७/१/१.

LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED

CIN: L17120MH2005PLC155146

१६९/२,१७०,१७२/१,१७२/२/१ (भाग),१७२/२/२ (भाग),१७२/२/३,१७२/२/४,१७२/२/५,१७२/२/६,१७२/२/७,१७२/२/८,१७३/१/१,१७३/१/२, ९७८/१५ आणि १७९/५ घारक बमिनीवर बांधकामित कमें रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रकल्पाच्या सेक्टर क. ०३ मधील आखु नावाच्या बिल्डिंग मधील बी विंगच्या बिल्डिंग क. ५ च्या ४थ्या मजल्यावरील पलॅट परिसर क्र. ४०३, मोजमापित अंदाजे ४५२.२४ ची.फूट चर्ट्ड असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहार कर नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा मुथू हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड च्या वरील नमूद मागणी केलेल्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

सही/-प्राधिकृत अधिकारी , मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड करिता

FUTURE CONSUMER LIMITED

CIN: L52602MH1996PLC192090

Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060. | Tel. No.: +91 22 40552200 | Fax No.: +91 22 40552201 Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

(Rs.in lakhs except per share data)			
	For the	For the	For the Six
Particulars		Quarter ended	
Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	10,043.96	45,000.13	20,470.78
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,945.61)	(2,529.27)	(8,962.37)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(14,456.27)	(2,529.27)	(23,421.39)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(14,226.93)	(2,546.29)	(23,741.08)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of Rs.6/- each) for	(14,220.54)	(2,543.18)	(23,769.67)
continuing operations after exceptional item	10000-000	totale access	
Basic (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Diluted (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations before exceptional item			
Basic (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)
Diluted (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)
Key Standalone financial information of the Holding Company (Rs. In lakhs			
	For the	For the	For the Six
20 20 X	Quarter ended	Quarter ended	Months ende
Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 202
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
D	1 770 00	64 777 77	1 000 07

wiयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिंसेस लिमिटेड UDBI Trusteeship Services Ltd प्रियन बिल्डिंग, तळमजला, १७, आर, कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ शुध्दिपद फ्री प्रेस जर्नल + नवशक्तिमध्ये ०९/११/२०२२ रोजी प्रकाशित स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री	The spirit of Mumbai is now 94 years old!
सूचनेचा संदर्भ ज्यामध्ये ''एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे टॉवर ३, विंग 'बी', कोहिन्र सिटी, किरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०० ०७०'' चे नाव चुकीचे प्रकाशित झाले होते. ते ''आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे एशियन बिल्डिंग, तळमजला, १७, आर, कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००?'' असे वाचावे. सदर सूचनेच्या सर्व अटी आणि शर्ती आणि मजकुरामध्ये कोणताही बदल नाही. दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडकरिता	FREE PRESS JOURNAL
Edelweiss Rescretter, values protect नोंदणीकृत कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोडसमोर , कलिना,	- www.freepressjournal.in
मुंबई–४०० ०९८.	1
कब्जासूचना	
कञ्जासूचना (नियम ८(१) बघावा) स्थावर मिळकतीसाठी	जातीर राजना
ज्याअर्थी,	जाहीर सूचना
निम्नस्वाक्षरीकारांनी एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, ईएआरसी ट्रस्ट-एससी ३९१ चे	तमाम जनतेस याद्वारे सूचना याद्वारे देण्यात
ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत (''ईएआरसी'') चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन	येते की गाळा क्र. २९, आदर्श इंडस्ट्रियल
अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,	इस्टेट, सहार रोड, चकाला, अंधेरी पूर्व,
२००२ (''सरफैसी ॲक्ट'') अन्वये आणिकलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट	मुंबई-४०००९९ च्या संदर्भात श्री. एन.
(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करू दिनांक ३ मे,	एच. कोटक यांचे प्रमाणपत्र क्र. ११
२०२१ रोजीची सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयेची मागणी सूचना जारी करू कर्जदार-	आणि सभासद नोंदणी क्र. ११७ अन्वये
काव्या बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, जामीनदार - श्री. मनसुखलाल व्होरा, श्री. जिग्नेश	विभिन्न क्र. १०४१ पासून १०४५ पर्यंत
मनसुखलाल व्होरा, श्री. निमिष मनसुखलाल व्होरा आणि गहाणकार - संघवी गृह निर्माण प्रायव्हेट	धारक मूळ शेअर प्रमाणपत्र हरविला आहे
लिमिटेड, काव्या केसीडी डेव्हलपर्स, काव्या कन्स्ट्रक्शन कंपनी, सौ. मोना जिम्नेश व्होरा, काव्या	आणि अथक शोध/प्रयत्नांनंतर सुध्दा
मिरा रिॲल्टी, श्री. कन्स्ट्रक्शन कंपनी यांना सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत	
संविदात्मक दराने पुढील व्याज, खर्च, आकार आणि परिव्यय इ. सह एकत्रितपणे ३१ मार्च, २०२१	सापडत नाही.
रोजीसच्या रु. ४०९,५७,६८,१८६/– (रुपये चारशे नऊ कोटी सत्तावन लाख अडुसष्ट हजार एकशे शहाऐंशी मात्र) ची परतफेड करण्यास सांगितले.	वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस स्टेशन मध्ये
शहाएशा मात्र) चा परतेफड करण्यास सागतल. कर्जदार, जामीनदार आणि गहाणकार यांनी संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कसूर केल्याने, याद्वारे	एक पोलिस तक्रार दाखल केला आहे.
कजदार, जामीनदार आणि गहाणकार यांनी संपूर्ण रकमचा परेतकड करण्यात कसूर कल्यान, याद्वार कर्जदार, जामीनदार, गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की,	सोसायटीच्या वतीने माझे अशील
नम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट	सोसायटीच्या सचिवाकडे त्याचा/तिचा/
(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ७ नोव्हेंबर,	त्यांचे आक्षेप/ दाव्यांच्या पुष्ठचर्थ
२०२२ रोजी खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकर्तींचा प्रतिकात्मक कब्जा घेतला.	पुरावासह १५(पंधरा) दिवसांच्या आत
विशेषत: कर्जदार, जामीनदार आणि गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो	दावेदारांकडून लेखी दावा किंवा आक्षेप
की, येथे खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकतींशी व्यवहार करू नये आणि तारण मत्तांशी केलेले	मागवित आहे. जर वरील नमूद
कोणतेही व्यवहार ३१ मार्च, २०२१ रोजीसच्या रु. ४०९,५७,६८,१८६/- (रुपये चारशे नऊ कोटी	कालावधीत कोणताही आक्षेप किंवा दावा
सत्तावन लाख अडुसष्ट हजार एकशे शहाऐंशी मात्र) त्यावरील संविदात्मक दराने पुढील व्याज, खर्च,	न मिळाल्यास, सोसायटीच्या उपविधी
आकार आणि परिव्यय यासह एकत्रित आणि पुढे ३१ मार्च, २०२१ नंतर ईएआरसीला कर्जदारांनी	मध्ये नमूद अशा पध्दतीने माझ्या
परतफेड केलेल्या रकमा कमी करून अशा रकमेसाठी ईएआरसीच्या भाराअधीन राहील.	अशिलाकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र
कर्जदार, जामीनदार आणि गहाणकार यांचे लक्ष स्थावर मिळकतींचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध	जारी करण्यास मोकळा असेल.
असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात	ठिकाणः मुंबई
येते.	दिनांकः १० नोव्हेंबर, २०२२
मिळकतीचे वर्णन	ादनाकः ९० नाव्हबर, २०२२
येथील विकलेली युनिटस प्रकल्प आशिष सी व्ह्यु सोडून जी/एस वॉर्ड ऑफीसच्या हद्दीतील मुंबई	
शहरच्या नोंदणी जिल्ह्यातील टीपीएस IV, माहीम विभाग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ येथे स्थित	
अंतिम प्लॉट क्र. १२७४ धारक आणि स.एस. क्र. १३ धारक एकूण २४५५.७० चौ.मी. मोजमापित	जाहीर सूचना
त्यावर उभ्या गाळे किंवा निवासी घरांसह एकत्रितपणे पेन्शन अँड टॅक्स (आता संपुष्टात आलेले) च्या	जाहीर सूचना श्री. छगन राविया पटेल
त्या सर्व अखंड जमीन किंवा भूमी (''आशिष सी व्ह्यूची प्रकल्प जमीन'') वर संघवी गृह निर्माण	आणि सौ. जया छगन पटेल हे
प्रायव्हेट लिमिटेड विकसित करत असलेल्या ''आशिष सी व्ह्यू'' संबंधित विकास कराराच्या बाबतीत संघवी गृह निर्माण प्रायव्हेट लिमिटेड कडे उपार्जित होत असलेले कोणत्याही स्वरूपाचे सर्व	शांतिनिकेतन (कांदिवली) एसआरए
बाबतात संयवा गृह निर्माण प्रायव्हट ालामटड कड उपाजत होत असलल काणत्याहा स्वरूपांच सव अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ आणि हक्कदारी (सध्याची व भविष्यातील) उपरोक्त जमीन	को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि,
आधकार, हक्क, हितसंबंध, लाम आणि हक्कदारा (संघ्याचा व मावध्याताल) उपराक्त जमान आणि जागा किंता तिच्या कोणत्यादी दिण्णयात्म बांधलेल्या किंता निगदित आत अमलेल्या किंता	सेक्टर ९, महावीर नगर लगत साईबाबा

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड दिनांक : ७ नोव्हेंबर, २०२२ ठिकाण: मुंबई (ईएआरसी ट्रस्ट- एससी ३९१ चे ट्रस्टी)

पश्चिमेस: अंतिम प्लॉट क्र. १२७३/१२६९.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील श्री. किशोर कुंदन सिप्पी यांच्या दिवंगत कुंदन हसमतराय सिप्पी यांच्या इस्टेटचे कार्यकारी म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये त्यांचा पत्ता बी-१४३, तान्ही हाईट्स सीएचएस, ६६, नेपीअन सी रोड, मुंबई ४०० ००६ व श्री. किशोर कुंदन सिप्पी त्यांचा पत्ता बी-१४३, तान्ही हाईट्स सीएचएस, ६६, नेपीअन सी रोड, मुंबई ४०० ००६ (हस्तांतरक) यांच्या खालील लिखीत अन्सूचीमध्ये अधिक विवरणीत दोन जागेच्या संबंधात त्यांचे हक, अधिकार व हितसंबंध (एकत्रितरित्या **सदर जागा**) यांच्या मालमत्तेची खरेदी व ताबा घेत आहेत. आमचे अशील यांचे हस्तांतरक यांना सचित करण्यात येते :

आणि जागा किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यावर बांधलेल्या किंवा निगडित आता असलेल्या किंवा

तारण सुरू असताना कधीही बांधल्या जाणाऱ्या हर तऱ्हेच्या सर्व इमारती, बांधकामे, संरचना आणि

त्याच्याशी अनुषंगिक किंवा त्यांच्या मालकीच्या उपरोक्त जमीनी किंवा त्यांच्या कोणत्याही

हिश्श्याशी संबंधित सर्व झाडी, कंपणे, मार्ग, गटारे, नाले, ओढे, मोकळीकी, हक्क, सुविधाधिकार

आणि त्याच्याशी निगडित नेहमी धारण केलेल्या. वहिवाटीतील किंवा सध्या अस्तित्वातील

टान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईटस (टीडीआर) सह प्राधिकाऱ्यांनी मंजुर केलेली किंवा ''आशिष सी

व्ह्यू'' च्या सद्र प्रकल्प जमिनीला उपलब्ध सध्याचा आणि भविष्यातील एफएसआय (चटई क्षेत्र

निर्देशांक) आणि त्यामधील संघवी गृह निर्माण प्रायव्हेट लिमिटेडची सर्व संपत्ती, अधिकार, हक्क

हितसंबंध, मिळकत, दावा आणि मागणी आणि पुढीलप्रमाणे सीमाबध्ध: पूर्वेस: अंतिम प्लॉट क्र

१२७५, दक्षिणेस: अंतिम प्लॉट क्र. १२६८, उत्तरेस: संगित रत्न एकनाथबुवा हातीशकर मार्ग

प्राधिकत अधीकारी

- १. जागा क्र. १६ (खालीलप्रमाणे विस्तत) स्वराज फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे उपलब्ध पत सुविधा प्रतिभूत करण्याकरिता इंडसइंड बँक, अंधेरी (पूर्व) शाखा यांच्यासह गहाण ठेवण्यात येत आहे.
- २. जागा क्र. ६३ (खालीलप्रमाणे विस्तृत) आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड यांच्यासह हस्तांतरक यांच्याद्वारे उपलब्ध पत सुविधांच्या प्रतिभूत करण्याकरिता गहाण ठेवण्यात येत
- ३. विक्रीचे मूळ करार प्रेरणा प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड (अर्थात बिल्डर) यांच्याद्वारे पेरीज इस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड (अर्थात हक्कांमधील हस्तांतरक प्रीडीसीजर म्हणून) यांच्या नावे सदर जागा क्र. १६ संबंधातील करार गहाळ/हरवले आहेत (गहाळ हक करार) व भरपर शोधनुही सापडत नाही आहेत.

L	ानधन झाल. त्याच कायदशार वारसदार
I	श्री. संजय छगन पटेल, सौ. आरती
I	विनोद रावल आणि श्रीम. प्रीती छगन
I	पटेल यांनी सोसायटीला सदर फ्लॅट
I	आणि सदर शेअर्सचे त्यांच्या संयुक्त नावे
I	हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला
I	आहे. सदर सोसायटी सदर प्रस्तावित
I	हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप
I	मागवित आहे. ते सदर सोसायटीचे
I	सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी.
I	थॉमस, वकील, शॉप क्र. १०ए, एस्टी
I	अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली
I	(पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या
I	कार्यालयात १४ दिवसांच्या आत
I	पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत,
I	कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात
I	येईल.
I	सही/-
l	(पी. सी. थॉमस)
l	वकील उच्च न्यायालय
l	ठिकाण: मुंबई

दिनांक: १०/११/२०२२

नगर रोड, कांदिवली (पश्चिम), मंबई

४०० ०६७ चे संयुक्त सदस्य तसेच

शेअर्स २११ ते २१५ आणि

सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.

चे देखील धारक असून त्यांचे अनुक्रमे

११.०१.२०१५ आणि ०७.०६.२०२०

रोजीस कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय

१६/३, १६/४, १६/५ भाग, १६/६ भाग, १७/३ भाग, १७/४ए भाग , १७/५, १७/६ए भाग , ४९/१, ४९/२, ४९/३, ५०/१ भाग, ५०/२, ५०/३, ५१/१, ५१/२, ५१/३, ५१/४ भाग, ५१/५ , ५३/२/३, ३८३ भाग, ३८६/१ मध्ये समाविष्ट त्यावरील इतर सव सुधारणा आणि विद्यमान आणि/किंवा बांधण्यात येणाऱ्या मोजमापित ७५.३५ चौ.मी. . 'रुस्तमजी अज्जियानो'', भिवंडी, नाशिक बायपास हायवे, विंग-डी अशी ज्ञात बिल्डिंग/कॉम्प्लेक्स, एक कार पार्किंग स्पेससह २६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २६०२ धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, सीमाबध्द-पुर्वेला द्वारे: नाला क्र. ७, पश्चिमेला द्वारेळ ३० मी. एचसीएमटीआर, उत्तरेला द्वारे: गाव माजिवडाचा सर्व्हे क्र. १६ (भाग) आणि दक्षिणेला: गाव माजिवडाचा सर्व्हे क्र. ४९ (भाग).

वरील सदर गहाण तारण मिळकतीच्या यानंतर तारणमत्ता असा उल्लेख, तुम्ही मान्य केलेल्य शर्तीचा भंग करून वरील तारण कर्जाच्या परतफेडीत कसूर केली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार १५.१०.२०२२ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले. निम्नस्वाक्षरीकारांना फेडरल बँक लि. चे. प्राधिकृत अधिकारी असल्याने तुम्हाला याद्वारे कळवितात की, नमूद खालील रक्कम बँकेच्या वाशी शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याच्या अंतर्गत संयुक्तपणे आणि वेळोवेळी तुमच्याकडून थकीत आहे.

निम्नस्वाक्षरीकार हे फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून याद्वारे तुम्हाला कळवित आहेत की रु. ४१,२७,७१७.७६ (रुपये एकेचाळीस लाख सत्तावीस हजार सातशे सतरा आणि पैसे शहात्तर मात्र) ची रक्कम बँकेच्या मानपाडा शाखेकडील क्र.१६८१७३००००४७६८ सह तुमच्या फेडरल गृह कर्जाच्या अंतर्गत २०.१०.२०२२ रोजीस संयुक्तपणे आणि वेगवेगळी तुमच्याकडून थकीत आहे.

बँक तारण धनको या नात्याने सदर ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत **सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात** खर्च /इतर प्रभार आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत संयुक्तपणे आणि वेगवेगळे तुमच्याकडुन १७.१०.२०२२ पासून २% थकीत व्याजासह मासिक आधारे क्र. १६८१७३००००४७६८ सह तुमच्या एफएचएस कर्जामधील मासिक आधारे ८.५०% दराबे पुढील व्याजासह सदरहू रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत खालील नमूद तुमच्या विरुध्द मोजमापन अबलंबिण्याकरिता दबाव आणेल

- १. वरील नुसार वर्णिलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतर करणे
- २. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतर करणे.
- ३. बँकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे.
- ४. बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरूपात सूचित करणे आवश्यक आहे.

सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरूपात हस्तांतर करू शकत नाही.

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेचे तुमच्या वरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार ठरल्यास सूचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील, तुम्ही पुढे त्यासंबंधी बॅंकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थकितांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत आहे. सदर दिनांक २७ ऑक्टोबर, २०२२ दि फेडरल बँक लि.करिता

श्री. लेसिन सी. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि डिव्हिजन हेड लोन कलेशक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट - मुंबई डिव्हिजन (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

Revenue from operations	1,773.00	31,111.11	4,008.37
Profit / (Loss) before Tax	(16,790.44)	(646.68)	(24,604.61)
Profit / (Loss) before Tax Total comprehensive income	(16,790.44)	(646.72)	(24,604.61)

Note on Qualification in Review Report

Note:

Place : Mumba

Date : 10.11.2022

ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२२

The Group has investments in Joint Ventures Aussee Oats Milling Private Limited and Aussee Oats India Private Limited (together referred to as 'JV') of Rs. 6,346.68 lakins including investments, loans and other assets (As on March 31, 2022 Rs. 6,650.53 lakhs). There is a dispute between the Group and said JV partners and due to non-availability of financial results for the quarter and period ended September 30, 2022, as a consequence of non-cooperation of the said JV partners which is in direct contravention of court rulings, the Group is unable to determine the fair value of Group's investments in JV as at September 30, 2022 and consequent impact thereof on the results. However, the Management believe that it will not have a materia impact on the financial results for the quarter and period ended September 30, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.futureconsumer.in

By Order of the Board For Future Consumer Limited Sd/

Place : Mumbai Date : November 10, 2022 Amit Kumar Agrawa **Executive Director**

ARIHANT TOURNESOL LIMITED CIN No: L15315MH1991PLC326590

Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra - 444001 Corporate Address: - 34 B , Jolly Maker Chamber - II, Nariman Point, Mumbai - 400 021. T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com/E:info@arihanttournesol.com

Extract of statement of Un-audited standalone financial results for quarter ended 30th September 2022

	-		(Rs. In Lacs)
	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
Particulars	30.09.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)
Total income from operations	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.39)	(8.45)	(2.78)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.39)	(8.45)	(2.78)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.39)	(8.45)	(2.78)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-
Equity Share Capital	989.83	989.83	989.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
Basic :	(0.05)	(0.09)	(0.03)
Diluted :	(0.05)	(0.09)	(0.03)
Note:			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the vww.arihanttournesol.com. (URL of the filings- listingbseindia.com).

By Order of the Board
Sd
Mr. Anand Kalyanchand Thole
Whole Time Directo
DIN: 08204993

केले आहे.

कोणाही व्यक्तीस सदर खालील लिखीत अनुसूचीमध्ये वा कोणत्याही भागाच्या संबंधात वा गहाव हक करारांच्या संबंधात कोणतेही दावे. खटले वा हक असल्यास तसेच वारसा, शेअर, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट. धारणाधिकार. परवाना. भेट. न्यास, देखाभाल, सुविधाधिकार, ताबा वा अडथळे वा विकास हक्क वा कोणतेही अन्य व्यवस्था, जप्ती, आदेश वा कोंणत्याही न्यायालयाचे आदेश, हुकुम वा जारी कोणत्याही न्यायालयाचे आदेश, न्यायाधिकरण, लवाद खटला, महसूल वा वैधानिक प्राधिकरण, प्रीस्क्रीप्शन हक्ष वा प्री-एम्पशन वा कोणतेही करार वा अन्य खाटला, कर्ज, अग्रीम, तसेच कोणतेही अन्य अडथळे काही असल्यास सदर लेखी स्वरूपात संबंधित दस्तावेज यांच्या प्रतसह सदर प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत खालील निर्देशित पत्त्यावर अधोहस्ताक्षरित यांना सचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर जागेची विक्री वा हस्तांतरण आमचे अशील यांच्या नावे कोणत्याही संदर्भाविना करण्यात येईल व सदर दावे, खाटले वा आक्षेप व सदर काही असल्यास ते अधित्यागीत, परित्यागीत मानले जाईल व आमचे अशील यांना बंधनकारक नसेल

वरील संदर्भित अनुसूची : (सदर जागेचे विवरण)

१. फोर्ट विभागाच्या सी. एस. क्र. १९२९ धारक मुंबई शहराच्या नोंदणीकरण उप जिल्हा व जिल्ह्यामधील बृहन्मुंबईच्या मर्यादेतील प्लॉट क्र. २२५, बॅकबे रिक्लेमेशन स्कीम, नरिमन पॉईंट, मंबई ४०० ०२१ धारक जमिन व तळाचा सर्व तो भाग व भखांड असलेल्या जॉली मेकर चेंबर्स क्र. २ (सदर बिल्डींग) म्हणून ज्ञात बिल्डींगच्या १ ल्या मजल्यावरील कार्यालय क्र. १६ मोजमापित १,३६० चौरस फूट (चटई क्षेत्रफळ) (जागा क्र. १६) समवेत सिंकींग फंड काही असल्यास सदर शेअर्स समवेत सदर सोसायटी व सर्व अन्य प्रासंगिक हक यांच्यासह सभासदत्वाकरिता सर्व हक, खाजगी व लाभ यांच्यासह महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. १९६९ धारक क्र. बीओएम/जीईएन/१००६/१९७७ (सोसायटी) च्या तरतूदी अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून बॅकबे प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १२६ धारक विभिन्न क्र. १०१ ते ११० (दोन्ही समाविष्ट) धारक रु ५००/- (रु. पाचरो मात्र) चे एकत्रित मूल्याचे रु. ५०/- (रु. पन्नास मात्र) प्रत्येकीचे दर्शनी मूल्याचे १० (दहा) शेअर्स.

सदर बिल्डींगच्या ६ व्या मजल्यावरील कार्यालय क्र. ६३ मोजमापित १,२०० चौरस फट (चटई क्षेत्रफळ) (जागा क्र. ६३) यांच्यासह सिंकींग फंड यांच्यासह सदर शेअर्स व त्ययावरील सर्व प्रासंगिक हक्क यांच्यासह सोसायटीच्या सभासदत्वाकरिता सर्व हक्क, अधिकार व लाभ यांच्यासह सोसायटीद्वारे जारी रु. ५००/- (रु. पाचशे मात्र) धारक विभिन्न क्र. ४४१ ते ४५० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १६० सोसायटीद्वारे जारीच्या एकत्रित मूल्याच्या रु. ५०/- (रु. पन्नास मात्र) प्रत्येकीचे दर्शनी मूल्याचे १० (दहा) शेअर्स. वरील जागेच्या संबंधात चार कार पार्किंग स्टीकर्स आवंटित (सोसायटी कार पार्किंग पॉलिसी दि. ६.२.२०१७ अनुसार) यांच्यासह. ठिकाण : मुंबई श्री. सुरज अयर दि. ११.११.२०२२ मे. गणेश ॲन्ड कं. वकील युनिट क्र. १०४, विकास प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि..

जाहीर सूचना श्री. सुभाष तनसुखराय जानी हे महावीर नगर अंशुल प्लाझा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., जिचा पत्ता येथे वसंत कॉम्प्लेक्स जवळ, महावीर नगर एक्सटेंशन, लिंक रोड लगत, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ चे संयुक्त सदस्य तसेच शेअर्स ८११ ते ८२० आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ए-१६०४ चे धारक असून त्यांचे १४.१२.२०१६ रोजी कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय निधन झाले. त्यांची विधवा पत्नी श्रीम. हर्षा एस. जानी आणि मुलगा श्री. हार्दिक एस. जानी यांनी त्यांच्या संयुक्त नावे सदर मिळकतीमधील सदर मयताच्या हक, नामाधिकार आणि हितसंबंधांच्या शेअर्सचे हस्तांतरण 33.33% करण्याकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी सदर प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या कार्यालयात १४ दिवसांच्या आत पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात येईल सही/-(पी. सी. थॉमस)

वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकाग

स्टेट बँक ऑफ इंडिय

हॉर्निमन सर्कलजवळ, ११ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दिनांक: १०.११.२०२२

रिटेल ॲसेट्स सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, ठाणे दोस्ती पिनॅकल, गट क्र. ३, प्लॉट ई७, रोड क्र. २२, वागळे इंडस्टीअल इस्टेट,

SB भारतीय स्टेट बैंक State Bank of India ठाणे (प) ४०० ६०४. ईमेल: rasecc.thane@sbi.co.in मागणी सूचना बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात **मागणी सूचना** जारी करून दिलेल्या तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्य ६० दिवसांत कर्जदारांना थकीत रकमेची मागणी केली. सदर सूचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाश थकीत कर्ज कर्जदाराचे नाव आणि पत्ता १३(२) सूचनेची तारण मत्तेचा तपशिल श्री. सनील जिलेदार यादव (१) एफ १००४, शांती हाईटस, प्लॉट ५५, सेक्टर ३५, कामोठे, बी ३०५, गायत्री क्लासिक, सर्व्हे क्र. ९, फेप 04.88.2022 ता. पनवेल, नवी मुंबई, ठाणे. (२) कार्यालय क्र. १०३, गौरी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. १९, सेक्टर 89/80/2022 \$2, 82, 242.00 गाव कमिशनर बंगलोजवळ, मानसरोव ११, सीबीडी बेलापूर - ४००७०६, पनवेल. (३) बी ७०३, एस एम व्हिजन, प्लॉट क्र. १६६, रोजीस एनपीए 09.99.2022 तलाव समोर, भिवंडी ४२१ ३०२. सेक्टर ०९, उल्वे - ४१ ०२०६. लोन खाते क्र. ४११६१३५७४२९ श्री. सुनील जिलेदार यादव (१) एफ १००४, शांती हाईट्स, प्लॉट ५५, सेक्टर ३५, कामोठे बी ९०५, गायत्री क्लासिक, सर्व्हे क्र. ९, फे 04.88.2022 गाव कमिशनर बंगलोजवळ, मान तलाव समोर, भिवंडी ४२१ ३०२. पनवेल, नवी मुंबई, ठाणे. (२) कार्यालय क्र. १०३, गौरी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. १९, सेक्टर 28/80/2022 12,42,033.00 ११, सीबीडी बेलापूर - ४००७०६, पनवेल. (३) बी ७०३, एस एम व्हिजन, प्लॉट क्र. १६६, रोजीस एनपीए 09.88.2022 ोक्टर ०९, उल्वे – ४१ ०२०६. लोन खाते क्र. ४११६१४२८४५^९ फर्जदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरहू सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासुन ६० दिवसांत वर वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिका सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव करतील. कर्जदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्व बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचन

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी. कर्जदारांना निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिनांक: १०.११.२०२२